

### NAYSAA SECURITIES LTD.

Corp. Member: BOMBAY STOCK EXCHANGE LTD. (BSE) CIN No.: L67120MH2007PLC175208

102/104, Shivam Chambers, Above Spectra Motors Showroom, S. V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062. INDIA. Phone: 91-22 2676 0404 • Telefax: 91-22 2676 0202 Email: naysaa@naysaasecurities.com • Website: www.naysaasecurities.com

#### 19/10/2023

To The Listing & Compliance BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai - 400 001

Re: BSE – Scrip Code: 538668

#### Dear Sir/Madam,

# Subject: Newspaper Advertisement related to Postal Ballot Notice dated 17th October, 2023

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the public notice, upon completion of dispatch of Postal Ballot Notice dated October 17, 2023, has been published by the Company in the "Active Times" (an English language daily newspaper) and in "Mumbai Lakshadeep" [a daily newspaper published in regional language (i.e., Marathi)], on 19<sup>th</sup> day of October, 2023. Copies of the said public notice by way of newspaper advertisement are enclosed for your information and record.

You are requested to kindly take the above information on records.

Thanking You, Yours Truly, For Naysaa Securities Limited

Sudhir Singh Compliance Officer and Company Secretary

# ACTIVE TIMES



The Schedule above referred to :

Society Ltd.

(Description of Flat Premises)

<ul> <li>Martin Martin Marti Martin Martin Martin Martin Martin Martin Martin Martin Mart</li></ul>	All that piece and parcel of Flat No. 518,	Contraction Contraction				ff: Solitaire Corporate parl			Shop No. 6/7, Roshan Garage, S. No. 92/3, Near Dilkhush Hotel Bhandarli, Shialpatta, 400612			
<ul> <li>Mathemateria</li> <li>Math</li></ul>	Building No. 1, Mumbai Central Ramdarshan CHS Ltd., Keshavrao Kadam Marg, Mumbai -	Sconding weight										
		APPENDIX-IV-A [SEE P	ROVISION TO RU	LE 8 (5) & 9 (1)]	AUCTION NOTICE							
strank a star burget space strank star burget space strank a star burget sp		NOTE: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per								De	Lasm	"00115D111 5 A"
Distance							AM FINAN	ICE LIMITED" with				and the second second second second
USE In STORE         Excels in late in a finite finite state in a finite market state market state in a finite market state in a finite mar	Advocate & Legal Consultant	enect from 50.11.2022 vide cerunicale of incorporation pursuant to change of name dated 50-11-2022.									the state of the second st	
Sanded Greek ar values for an greek ar values for an greek ar value for an greek ar valu	PUBLIC NOTICE	E-Auction Notice for Sale of Imm	ovable Assets unde	r the Securitization ar	nd Reconstruction of Fina	incial Assets and Enforcen	nent of Se	curity Interest Act,	and provide statement and the set of a set and a set and a set and a set a		101030240100	
Tubeles of the nuclear PL model Tubeles of the nuclear PL model		2002 read with provision to Rule	9(1) of the Security	Interest Enforcement	Rules, 2002.							known as
The server of the presence of the server of	prospective buyers on behalf of the	and the second state and states and a second state and a second state and	•		stand there are a substantial states and substantial second as		NA ACCEPTING OF A LOOP AS			Seventy	& Loan	cost fich peri lara - hi war barabanti ni
<ul> <li>Here of proceeding of proceedin</li></ul>	Trust namely "Budhrani Charitable				and the second sec					AND CONTRACTORY OF A CONTRACTOR	10 BOLLOCECE(CON120)	Theory will like concerned they were then the
Diff. And The Charmony L, Bass         And The Park R (2000) Park (2	sale of their Premises on 1st floor		,	5.				12				
and measurements and provide p	327, Vini Nisha Chamber, J. S. S.	The second secon				And a second sec						
International plannersent         Data Status         Data Sta	admeasuring of Approx. 151.70			÷	e property and encumbra	nces known thereon, posse	ssiontyp	e, reserve price and		201201 101201 10121 10	00/-	
of gradient be lower in breaches         def gradient be lower in breaches         def gradient be loweri	sq.mts i.e 1,633 sq.ft on as is where is basis including the responsibility	autora antipado para pre- a a antipado para p			Pasarya Brian	Cornect Money	Data 8	Contect Borean		5775754 T-15595		
<ul> <li>The and pays de number of the a</li></ul>	of prospective buyer to negotiate		of 13(2)									
International By water and another By water and by the sector of the	tenant by paving compensation to	Guarantors/Mortgagers	Demand Notice	Property	Bid Increment	(EMD) Details.	Auction	date	Residency, Phase 1, Khidkali-Desai, Kalyan Shilphata	No.		
Thurburg outwallab         Functional diversities         (Revree W)	him and pay net amount by way	1) M/S. KRISHNA DRY FRUITS	29th Oct 2021	All that piece and	Rs. 28,00,000/-	EMD amount to be	7th			<b>SLPHMUMB0</b>		10.00 Mar 10.00 Mar 10.00
Prog. machines         Prog. MC Standbarg         Prog. MC St	"Budhrani charitable Trust" P. T. R.	(Borrower )	Rs. 31,56,160/-	parcel of land with	(Twenty Eight lakhs			(9874702021)	• • • •	005687		
In the surface of the LG, Cherry Protection and LG, Carter Fload         Be Lake Flag         Progenty         Risk statistication and LG, Cherry Protection and LG, Carter Fload         Risk statistication and LG, Cherry Protection and LG, Chery Protection and LG, Cherry Protection and LG, Chery		Prop. Mr. Kansingh	(Rupees Thirty	building thereon	Only)		2023					
art Municipant Vicione Gradition Multipuest         Start Namest	to the sanction of the Ld. Charity	Badansingh Rajpurohit	One Lakh Fifty	Flat No 10, Ground			_	Property				
India and junction       The properties       One Hundred       One Hundred       BR 20,000 (Rupper diagram)       Particle Name       State			Six Thousand	Floor, C-Wing,	Bid Increment:	mentioned herein below						
draftpay       And Safy Orim)       APARTMETS 8.6       Werky Thousand       Finance Limited       Status       Apage       Apagee       Apagee       Apagee <t< td=""><td>final and binding. The prospective</td><td></td><td>One Hundred</td><td>SURYALOK</td><td>Rs.20,000/- (Rupees</td><td>in favour of Shriram</td><td>100-00-000000000</td><td>27th October</td><td></td><td></td><td></td><td></td></t<>	final and binding. The prospective		One Hundred	SURYALOK	Rs.20,000/- (Rupees	in favour of Shriram	100-00-000000000	27th October				
High contrast and marked in the root from the roo	draft/pay order of Rs. 50,00,000/-	No-3, Borivaili –East, Mumbai-		APARTMENTS B &		Finance Limited		2023	3. Mrs. Neha Indra Pandey Co-Applicant			Desired and the second of the second second second
at Mundal along, with this? morting       29 Mr. Kansligh Edatasingh       202 Lang with       Survey No.7, New       multiples       BAN. Ch. Ch. Ch. Ch. Ch. Ch. Ch. Ch. Ch. Ch	(50 lakhs) drawn in favour of "Budhrani charitable Trust" pavable	400066 ,	as on 19-10-	C CHSL. Old	Only) and in such	BANK NAME AVIS		Time				CONTRACTOR AND
mixed mixed mixed in the stating speyment of the consideration which and mixed mixed in the stating spectra of the consideration which and mixed mixed in the stating spectra of the construction o	at Mumbai along with their offer	2) Mr. Kansingh Badansingh	2021 along with	Survey No.7, New	multiples		P.M.	11.00 am to				admeasuring Plot
Conclusion within a months from a month from a mon	make the balance payment of the	Rajpurohit (Co-borrower/	further interest	Survey no.343,								
Ld. Charty Commissioner assories for inspect the previses after to inspect the previses after confirming appointment, or anti- bit mandback (1, 503, 304 and nor span previses after confirming appointment, or anti- bit mandback (1, 503, 304 and nor span previses after confirming appointment, or anti- bit mandback (1, 503, 304 and nor span previses after confirming appointment, or anti- bit mandback (1, 503, 304 and nor span previses after confirming appointment, or anti- bit mandback (1, 504, 304 and nor span bit mandback (1, 504, 304 bit mandback (1, 504, 304, 304 bit mandback (1, 504, 304, 304, 304, 304, 304 bit mandback (1, 504, 304, 304, 304, 304, 304, 304, 304, 3		Gurantor )	and other	Hiss No1 ( Part)								
International Control	Ld. Charity Commissioner as per the	F104, 503, 304 3rd floor span	contractual	- /	Fornest Monoy Deposit	and on the second s						
The propercise bayers are free to inspect the promises are free to obtaining and promises are free south: Wing YL and and promises are free south are free south and promises are free south are free south are free south are free south are free south area for and the origination of the action of the promises are free south area of the promises are free to free free the date of the promises are free wink area free s	by the Ld. Charity Commissioner.	Exotica building 150, Road,	charges	Near Poddar		100 1			reserve and and and an and a second second second second second			
confirming appointment on email hard to serve (Gurantor)       3) Mrx. Munil Devi Rajpurchill (Co-borrower) (Gurantor)       Bank ACCOUNT NO- Colleges Two Lakin Distribution       Bank ACCOUNT NO- Colleges Two Lakin Distribution       Mrx. Munil Devi Rajpurchill (Co-borrower) (Gurantor)       Mrx. Munil Devi Rajpurchill (Gurantor)       Mrx. Munil Personne Rajpurchill	The prospective buyers are free	Bhyandar(West)-401101				CHENNAI			Also At- R P Vegetables - Through Proprietor			
Debween Monday Lo       Thursday       Co-Bortwer/ curantor       Co-Bortwer/ curantor       Sald plot and construct the plot on the deponent on the depone	confirming appointment on email	3) Mrs.Munni Devi Raipurohit				BANK ACCOUNT NO-						100.00 sq. mtrs.,
between 12 noor is 49m nd, Fronk 17 42, 926 total 19, 4281 400/03 bore 2017/23. The offer or or accepted by the Trust cannot be total building 150, Road, Bywadar(West)-401101 00001 B aud cannot accepted by the Trust cannot be bore 2017/2012 and the expenses related to obsimily section from 18 500. Dote of Possession a pessession Type 31st May 2023 Physical Possession a from section from the section and and the section and the section and the property will be actioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and ancillary expenses before the date of e-auction i.e. 07/11/2023, failing which the property will be actioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and ancillary expenses before the date of e-auction. I.e. 07/11/2023, failing which the property will be actioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and ancillary expenses before the date of e-auction. I.e. 07/11/2023, failing which the property will be actioned assets on 11/09/2023 from the action provided in the Shriram Finance Limited website. Networks and the selection of the corrowers and construction of the selection of the publication of the publication of the solution of the publication of this notice fail web or difference of the Trustees and Min Reversion and the selection of the solution of the publication of this notice failing which the property will be accelled web or difference of the Trustees and Min Reversion and the selection of the fores. The Trustees shall make the requisite application which the property will be accelled web and the publication of this notice failing which the property will be accelled web and the selection of the solution of the solut	between Monday to Thursday	,			<b>,</b> ,	Current Account No .						
accepted by the Trust cannot be withdrawn.All the expenses related to obtaining sanction from the LG. Chartly Commissioner u/s 36(1) (a) of M. P. T. Act, 1950 shall be prospective buyer       boton and sa sar in sanction from the Chartly Commissioner u/s 36(1) (b) of M. P. T. Act, 1950 shall be prospective buyer       boton and sa sar in sanction from the Chartly Commissioner u/s and meassion it prospective buyer       boton and sa sar in sanction from the Chartly Commissioner u/s and meassion it prospective buyer       boton and sa sar in the chartly Commissioner u/s inte 10.00 a.m. b obto and meassion it prospective buyer       boton and sa sar in the chartly Commissioner u/s inte 10.00 a.m. b obto and meassion it prospective buyer       boton and sa sar in g inte 10.00 a.m. b obto and meassion it prospective buyer         Chartly Commissioner u/s demand draftpay order and offer to react the investorer and draftpay order and offer to react the requisite encourse and composition in the correct and draftpay order and offer to react the requisite encourse and composition in the prosence of the Trustees shall make the requisite seeking senction u/s 36(1) (a) of the brower/mortgagors/guarantors are hereby notified to pay the sustained dave along with u/ture interest and seeking senction u/s 36(1) (b) of the urbor with u/ture interest and seeking senction u/s 36(1) (c) of the urbor with u/ture interest and seeking senction u/s 36(1) (c) of the urbor with u/ture interest and seeking senction u/ture site the requisite seeking senction u/ture site the expenses before the urbor with u/ture interest and seeking senction u/ture site the requisite seeking sencint u/ture site the requisite seeking senct	between 12 noon to 4pm on or	F104, 503, 304 3rd floor span	to the second se	2011 B. W.	Lighty arouse and only	006010200067449			and a second sec			- 100 M
Withfrageness related to obtaining searcion from the Charty Commissioner u/s 36(1) (a) of M, P. LAC, 1960 balance due due of possession 1/peg       Biyandar(Wesi)-401101       Ibennal repart- North: Ambika Apartment South: Wing /A Dessession 1/peg       Submission of MD: UB000006       UTIB000006       Internal Residency, Phase 1, Khidkali-Desai, Kalyan Shilphata       p l o t a n d a d m e as ur in g 143,524 sq. mtrs.         West - Harky Norther Select Containing due above offers in the presence of the Trustees and open the select orelation with all requised counters selecting and thances their offers in the presence of the Trustees and open the select envelope received containing the above offers in the presence of the Trustees and open the select envelope received containing the above offers in the presence of the Trustees and open the select envelope received containing the above offers in the presence of the Trustees and open the select envelope received containing the above offers in the presence of the Trustees and open the select envelope received containing the above offers in the presence of the Trustees and open the select envelope received containing the above offers in the presence of the Trustees and open the select envelope received containing the above offers in the presence of the Trustees and presence of the Trustees and open the select envelope received containing the above offers in the date of e-auction Le. 07/11/2023, failing which the property will be auctioned/above along with up to date interest and ancillary expenses before the date of e-auction Le. 07/11/2023, failing which there presence of the trustees and fails offer resorts the right or plece any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on westioned above along with ture interest and papicable charges within 60 days from the date of the source dagins the secured assets in t	accepted by the Trust cannot be	50 SU .	00001		Last Date for	IFSC CODE-						1000 Really \$2000 Real 1000
Charity Commissioner u/s 36(1)       Date of Possession & Apartment draft/pay order and offer to reach the managing Trustee whether and aging Trustee shall open the sealed envelope containing the above offers in the presence develope containing the above offers in the presence of the Trustees shall open the sealed envelope containing the above offers in the presence of the Trustees and offer for the arrow of the presence of the Trustees and offer for use as the indires and and the presence of the Trustees and offer for use as the indires and and the presence of the Trustees and offer for use as the indires and and the presence of the Trustees and offer for use as the indires and and the presence of the Trustees and offer for use as the indires and and the presence of the Trustees and offer for use as the indires and and the presence of the Trustees and offer for uses and the ortic presence will be acution use as the indires and and the presence of the Trustees and offer for uses and the ortic as as the indires and and the presence of the Trustees and offer for uses as the indires and and the presence will be acution use as the indire as as the indire as as the indire as the ortic as and the presence will be acution use as the indire as as the indire as the as the indire as the as the indire as the indire as the indire as the indire as the as the indire as the indire as the indire as the adver applicable in the ast the assets including taking possession of the sacute as the asecure as the assets including	to obtaining sanction from the Ld.	Bhyandar(West)-401101				10 10 000 000 0000 0000 0000 0000 0000						-
borne by the prospective buyers to reach the managing Tustee Mr. Purshottam C. Budhrani on bofore 2/11/12023 by registered AD Defore 4/m. The Tustee shall Mot Known	Charity Commissioner u/s 36(1)	Nate of Possession &										
demand draft/pay order and offer       31st May 2023       0.0.00 p.m         yets reach the managing Trustee       Physical Possession       0.0.00 p.m         before 4pm. The Trustee shall make the requisite ochtaming the above offers in the presence of the Trustees shall make the requisite of the turb side shall be comment of secured assets including the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be conducted on website the date of the source asset shall make the requisite the date of the source assets including taking possession of the secured assets including taking possessin of the said Act, no Borrower shall, transfer	borne by the prospective buyer.				Time 10.00 a.m. to				Residency, Phase 1, Khidkali-Desai, Kalyan Shilphata			18 810 - Alatai 200 (000 - 19 - 10 196000)
to reach the managing Trustee before 21/11/2023 by registered. Containing the above offers in the presence of the Trustees shall containing the above offers in the presence of the Trustees shall make the requisite application with all requise documents seeking sanction u/s 36 (1) (a) of M. P. T. Act, 1950 before the LL. Charity Commissioner. Place: Mumbai       Physical Possession       East - Building West - Internal Road/ Jain Temple       Image: Cast - Building West -		31st May 2023			05.00 p.m							AC DESCRIPTION OF DESCRIPTION ADDRESS
before 21/11/2023 by registered A. Open the sealed envelope received containing the above offers in the presence of the Trustees and offerers to enhance their offers. The Trustees shall make the requisite documents seeking sanction u.s. 30 (1) (a) of A. P. T. Act, 1950 before the Ld. Charity Commissioner. Place: Mumbai Date: 12/10/2023 Mr. Purshottam C. Budhrani Managing Trustee Segistered address of the Trust: 2, Ground Floor, Bhands Court, Sdr. Authorised Officer       Internal Read/Jain Temple       NPA DATE- 03.10.2023         NPA DATE- 03.10.2023       Not Known       Not Known       Not Known       Not Known         Statutary 15 DAYS NOTICE UNDER RULE 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002       In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e 07/11/2023, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. Charity Commissioner.       In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured (https://www.shirramfinance.lin/auction provided in the Shirram Finance Limited website. Note - Borrowers are requested to kindly remove their movable assets on 11/09/2023 from the property which is in Shirram Finance Limited website. Note - Bo	to reach the managing Trustee	Physical Possession										Carpet.
Open the sealed envelope received containing the above offers in the presence of the Trustees and offerers to enhance their offers. The Trustees shall make the requisite application with all requisite documents seeking sanction u/s 36 (1) (a) of the same hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before application with all requisite documents seeking sanction u/s 36 (1) (a) of M. P. T. Act, 1950 before the Ld. Charity Commissioner.       TATUTARY 15 DAYS NOTICE UNDER RULE 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002       In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with furture interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken the date of e-auction 1.e 07/11/2023, failing which the property will be auctioned, sold and balance dues, if any, will be recovered with interest and conditions of the sale place of Tender Submission/ for obtaining the bid form / Mr. Purshottam C. Budfrani Mr. Purshottam C. Budfrani Registered address of the Trust: 2, Ground Floor, Bhanuds Court, Ground Floor, Bhanuds Co	before 21/11/2023 by registered A.	Encumbrances known							New Panvel 410200			
containing the above offers in the presence of the Trustees and offerers to enhance their offers. The Trustees shall make the requisite application with all requisite documents seeking sanction u/s 36 (1) (a) of M. P. T. Act, 1950 before the Ld. Charity Commissioner.       STATUTARY 15 DAYS NOTICE UNDER RULE 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002       In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers, and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with urure interest and application u/s 36 (1) (a) of M. P. T. Act, 1950 before the Ld. Charity Commissioner.       The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Place: 18/10/2023       In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers, and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outsthading dues as mentioned above along with furture interest and application u/s 36 (1) (a) of Mr. Purshottam C. Budhrani Managing Trustee, Ground Floor, Bhanuds Court, Ground Floor, Bhanuds Court, Flace : Mumbai       State of the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers, co-		Not Known		Road/ Jain Temple								
offerers to enhance their offers. The Trustees shall make the requisite application u/s 36 (1) (a) of M. P. T. Act, 1950 before the Ld. Charty Commissioner.       The borrower/mortgagors/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before seeking sanction u/s 36 (1) (a) of M. P. T. Act, 1950 before the Ld. Charty Commissioner.       The borrower/mortgagors/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e 07/11/2023, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.       In the circumstances as atoresaid, the notice is hereby notified to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the autor of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financial maxet in the route: Nutp://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.         Mr. Purshottam C. Budhrani Managing Trustee Registered address of the Trust: 2, Ground Floor, Bhanuds Court, Ground Floor, Bhanuds Court,       Sd/- Authorised Officer       Sd/- Authorised Officer         Value :       Sd/- Authorised Officer       Sd/- Authorised Officer       Sd/- Authorised Officer	containing the above offers in	STATUTARY 15 DAYS NOTICE UND	) FR RIII E 9 (1) OF T	HE SECURITY INTERF	ST (ENEORCEMENT) BUI	FS 2002			Date Of Demand Notice: 12.10.2023	<u> </u>		
Instance the requisite documents specing sanction u/s 36 (1) (a) of M. P. T. Act, 1950 before the Ld. Charity Commissioner.       the date of e-auction i.e 07/11/2023, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. Charity Commissioner.       the date of e-auction i.e 07/11/2023, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. Charity Commissioner.       the date of e-auction i.e 07/11/2023, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. Charity Commissioner.       the date of e-auction i.e 07/11/2023, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. Charity Commissioner.         Place: Numbai       The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction gency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       Tender open & Auction, please visit the website https://www.disposalhub.com and for detailed terms and conditions of the sale please refer to the link Managing Trustee       http://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.         Place: Mumbai       Sd/- Authorised Officer       Sd/- Authorised Officer       Sd/- Authorised Officer	offerers to enhance their offers. The						nd ancilla	arv expenses before				
seeking sanction u/s 36 (1) (a) of M. P. T. Act, 1950 before the Ld. Charity Commissioner.       The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website Charity Commissioner.       The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Dated: 18/10/2023       The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Dated: 18/10/2023       The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of the sale place refer to the link Managing Trustee       The Authorised Officer       The Authorised O												
M. P. T. Act, 1950 before the Ld. Charity Commissioner.       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Dated: 18/10/2023       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Dated: 18/10/2023       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Managing Trustee       Interstruction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Massets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under.         Note - Borrowers are requested to kindly remove their movable assets on 11/09/2023 from the property which is in Shriram Finance Ltd Possession       Place: Mumbai       Sd/- Authorised Officer         Place : Mumbai       Sd/- Authorised Officer       Sd/- Authorised Officer       Sd/- Authorised Officer	seeking sanction u/s 36 (1) (a) of	The Authorized Officer researce the statute statute and which of the second and the statute of the publication of this notice family which of the second and the statute of the publication of this notice family which of the second and the statute of the publication of the second and the statute of the publication of the second and the										
Place: Mumbai       Tender open & Auction, please visit the website https://www.disposalhub.com and for detailed terms and conditions of the sale please refer to the link       Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under.         Dated: 18/10/2023       http://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.       Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under.         Mr. Purshottam C. Budhrani Managing Trustee       http://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.       Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.         Place: Mumbai       Sd/- Authorised Officer       Place: Thane/Mumbai/Raigad       Sd/- Authorised Officer												
Date: 18/10/2023       http://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.       http://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.         Mr. Purshottam C. Budhrani Managing Trustee       http://www.shriramfinance.in/auction provided in the Shriram Finance Limited website.       Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.         Registered address of the Trust: 2, Ground Floor, Bhanuds Court,       Place : Mumbai       Sd/- Authorised Officer	Place: Mumbai											
Managing Trustee Registered address of the Trust: 2, Ground Floor, Bhanuds Court,										le, lease or otherwise		
Ground Floor, Bhanuds Court, Place: Mumbal Sd/- Authorised Officer	Managing Trustee											
		AL DESCRIPTION OF THE DESCRIPTION AND ADDRESS AND ADDRESS ADDRES					Sd/-	Authorised Officer	Place: Thane/Mumbai/Raigad		Sc	d/- Authorised Officer
		Date : 19-10-2023					Shri	ram Finance Limited	Date: 19-10-2023		Shriram	Housing Finance Ltd

**TENDER NOTICE** 

Tenders are invited for the

Proposed Repairs & Painting Works

for Shiv Parvati CHS. Ltd., Plot No.

RDP 2 VER 18, Nr. Versova

Telephone Exchange, SVP Nagar, 4

Bungalows, Andheri (W), Mumbai-

53. from the reputed contractors

having similar experience of works.

Tenders will be available between

19/10/2023 to 26/10/2023 from

the office of the consultant (during

office hrs. 10 am to 5 pm). Last date

of submission is 26/10/2023 in the

office of the Consultant. Cost of

tender Rs. 4,500/- in cash

nonrefundable. EMD is Rs. 50,000/.

Owner reserves right to reject any

or all tenders without assigning any

**Veetech Consultants** 

RATHOD HARISH K.

**Consulting Structural Engineer** 

B/ 108, Raj Sunderam, Shiv

Vallabh Rd., Ashokvan,

Dahisar (E). Tel : 85913 37521

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील

श्रीमती रश्मी सुरेश तांबे व श्री. सुरेश

किसन तांबे हे खोली क्र.बी-२२, आकुर्ली

कोहौसोलि., प्लॉट क्र.**बीडी-१०**,

**आरएससी-९,** आकुर्ली, कांदिवली (पुर्व)

मुंबई-४००१०१ (यापुढे सदर खोली जागा) या

जागेचे मालक आहेत. सदर खोली **श्री. महादेव** 

यशवंत गांवकर यांना म्हाडाद्वारे देण्यात आली

होती. याबाबत मुळ मालक श्<mark>री. महादेव</mark>

यशवंत गांवकर यांच्याद्वारे दिनांक

१०.०१.२००८ रोजीचे विक्री करारनामाद्वारे सदर

खोली श्री. बिभुती नाथ नारायण चौधरी

यांच्या नावे विक्री व हस्तांतर करण्यात आले

आणि तद्नंतर दिनांक ०९.०५.२०१३ रोजीच्या

विक्री करारनामाद्वारे सदर मालक बिभुती नाथ

**नारायण चौधरी** यांनी सदर खोली माझे अशील

श्रीमती रश्मी सुरेश तांबे व श्री. सुरेश

किसन तांबे यांच्या नावे विक्री व हस्तांत

केली आणि सदर सोसायटीने मुळ प्राप्तकर्ते

श्री. महादेव यशवंत गांवकर यांच्या नावे

रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेल्या

शेअर्सकरिता अनुक्रमांक १०६ ते ११० चे

भागप्रमाणपत्र क्र.२२ वितरीत केले, जे हरवले

आहे. माझे अशिलांनी त्यांच्या नावे सदर खोली

जागा हस्तांतरणासाठी म्हाडा प्राधिकरणाकडे

जर कोणा व्यक्तीस याबाबत काही दावा/आक्षेप

असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर

खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा

असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही

किंवा दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित

सही/

डी. एस.शेखावत

वकिल उच्च न्यायालय

दिनांक: १९.१०.२०२३

प्लॉट क्र.९३/डी-०९, गोराई-१,

बोरिवली (प), मुंबई-४०००९२

अर्ज करण्याचे इच्छा केली आहे.

केले आहेत.

ठेकाण: मुंबई

reasons thereof.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### जाहीर सूचना

मान्ने अशील श्रीमती बबिताई दत्तात्रय खरात यांच्य वतीने येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.८०१, ८वा मजला, बी विंग, श्री खाप्रेश्व कृपा कोहौसोलि., उमेश एस. साळुंखे मार्ग, डी.पी वाडी, घोडपदेव, मुंबई-४०००३३ या जागेबाबत त्यांच्या नावे असलेले खालील करारनामा हरवले. गहाळ झाले आहे.

Ŵ

Place: Mumbai

१) मे. आर.के. बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स आणि श्रीमती बबिताई दत्तात्रय खरात यांच्या दरम्यान झालेला दिनांक २७.०२.२००७ रोजीचा पर्यायी स्थायी वाटप करारनामा.

उपरोक्त मुळ करारनामा हरवला आहे आणि सापडलेल नाही. जर कोणी व्यक्तीस/बॅंकेस/कंपनीस/वित्तीय . संस्थेस सदर फ्लॅट क. ८०१, ८वा मजला, बी विंग श्री खाप्रेश्वर कपा कोहौसोलि.. उमेश एस. साळंखे मार्ग, डी.पी. वाडी, घोडपदेव, मुंबई-४०००३३ या जागेबाबत इतर प्रकारे कोणताही अधिकार हक्क, दावा व हित, मालकी हक्क, तारण असल्यार त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी गुराव्यांसाह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचन प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे. अन्यथ असे समजले जाईल की, सदर फ्लॅट सर्व अधिभारापासून मुक्त आहे आणि सदर फ्लॅटचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य आहेत. राकेश पी. दुआ दिनांक: १७.१०.२०२३

वकील उच्च न्यायालय ८, कोंडाजी इमारत क्र.३, व्ही.एल. पेडणेकर

मार्ग, परळ, मुंबई-४०००१२

#### जाहीर सूचना

गेंदणीकृत सार्वजनिक न्यास नामे बुधरानी चॅरिटेबल ट्रस्ट, पी.टी.आर. क्र.ई-९५६३ (एम) यांचे विश्वस्तांच्या वतीने त्यांच्या नावे असलेली जागा, १ला मजला, ३२७, विणी निशा चेंबर, जे.एस.एस रोड, ठाकरदार, मंबई-४००००२, क्षेत्रफळ अंदाजे १५१.७० चौ.मी. अर्थात १.६३३ चौ.फ. य नागेची जसे आहे जेथे आहे या तत्त्वावर विक्री करण्यासाठी भावी खरेदीदारांकडन मोहोरबंद प्रस्ताव मागविले आहेत, ज्यामध्ये विद्यमान वहिवाटदार भाडेकरू यांच्यासह व्यवहार करुन रिकामी करण् तसेच त्यांच्याकडे नुकसान भरपाई जमा करणे आणि न्यास अर्थात बुधरानी चॅरिटेबल ट्रस्ट पी.टी.आर. क्र.ई-९६५३ यांना योग्य निव्वळ रक्कम देणे या जबाबदाऱ्या असतील.

परोक्त व्यवहार हे धर्मादाय आयक्त. महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मंजुरीवर अवलंबून असेल आणि त्यांना निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. भावी खरेदीदाराने त्यांच्या प्रस्तावासह मुंबई येथे देय बुधरानी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या नावे रु.५०,००,०००/- (रुपये पन्नास लाख) चा धनाकर्ष/पे ऑर्डर सोबत जोडावी आणि धर्मादाय भायुक्त यांच्याद्वारे निश्चित अंतिम रकमेनुसा धर्मादाय आयुक्तांद्वारे मंजूर केल्याच्या तारखेपासून ३ महिन्यात एकूण रकमेपैकी उर्वरित रक्कम भाव बरेदीदाराने जमा करावी. भावी खरेदीदारास गुरुवार दिनांक १०.११.२०२३ रोजी दु.१२.०० तं दरम्यान द्.४.००

hirahousing@hotmail.com वर ई-मेल करून भेट निश्चित केल्यानंतर जागेचे निरीक्षण करता येईल. न्यासाकडून प्रस्ताव स्विकारल्यावर रह करता येणार नाही, धर्मादाय आयक्तांकडन एम.पी.टी. ॲक्ट १९५० च्या कलम ३६(१)(अ अन्वये मंजरी प्राप्त करण्याबाबत येणारा सर्व खर्च भावी खरेदीदारास भरावा लागेल. धनाकर्प/पे ऑर्डर आणि प्रस्ताव समाविष्ट असलेले मोहोरबंद लिफाफ यवस्थापकीय विश्वस्त श्री. पुरपोत्तम सी. बुधरार्न यांच्याकडे रजिस्टर्ड ए.डी. द्वारे दिनांक २१.११.२०२३ रोजी दु.४.००वा. पुर्वी पोहोचतील अशा तऱ्हेने पाठवावी. विश्वस्तांच्या समक्ष वरील स्ताव समाविष्ट असलेले प्राप्त झालेले मोहोखंद लेफाफे विश्वस्तांकडून उघडले जातील आणि ास्तावकर्त्यांना त्यांचे प्रस्ताव वाढवता येतील. वर्मादाय आयुक्त यांच्याकडे एम.पी.टी. ॲक्ट (९५० चे कलम ३६(१)(अ) अन्वये मंजुरी वेण्यासाठी सर्व आवश्यक दस्तावेजांसह अर्ज विश्वस्तांकडन केला जाईल ठिकाण: मुंबई

TRANSWARRANTY FINANCE LIMITED CIN: L65920MH1994PLC080220 Regd. Office: 403, Regent Chambers, Natiman Point, Mumbal- 400021 Tel: 6630 6090 / 2204 7965 Fax: 6630 0999 / 4001 0999 E-mail : mail@transwarranty.com Website: www.transwarranty.com NOTICE (Pursuant to Section 201 of the Companies Act, 2013)

Notice is hereby given that the Company intends to apply to the Central Government under Section 196, 197, 203 and rules made thereunder read with Schedule V of the Companies Act, 2013 and 196, 197, 203 and rules made intereuncer read with Schedule V of the Companies Act, 2013 and any other applicable provisions, if any, for seeking its approval to appoint Mr. Kumar Nair (DN: 00320541) as Managing Director and Chief Executive Officer of the Company for a period of three years with effect 1<sup>st</sup> September, 2023 in terms of the resolution passed by the Board of Directors and also special resolution passed by the Shareholders of the Company in the AGM. For Transwarranty Finance Limit

Suhas Borgaonkar Company Secretary & Compliance Officer

Date: October 19, 2023 Membership, No: A3391

Registered Of	THE TATA POWER COMPANY LIMITED Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400001						
NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holders of the said securities/applicants has/have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation							
Name of the Holder	Face value	No.of securities	Distinctive No. From/ To	Folio No.	Certificate Nos.		
1st Sushma Shah 2nd Lilawati Shah		548	2375027625- 2375028172	H5S0086043	42736		
3rd Nitant Shah	FV Rs.1/-	3920	65641751- 65645670	H5S0086043	30499		
Place: Mumbai Date: 19/10/2023			Name of the	Shareholder-S I	ushma Shah ₋ilawati Shah Nitant Shah		

BAJAJ							
महाराष्ट्र-४११०१४. शाखा कार्यालय: ७०१ अंधेरी पुर्व, मुंबई-४०००५९.	महाराष्ट्र-४११०१४. <b>शाखा कार्यालय:</b> ७०१, सुमेर प्लाझा, मरोळ मरोशी, संकष्ट पाडा, सीवीआय कार्यालयाजवळ,						
	जाहीर सूचना						
सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत	सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की – खालील दस्तावेज						
ग्राहकाचे नाव व कर्ज क्र.	हरवलेले दस्तावेज						
अनामिका सिंग राय	दिनांक ०४.०१.२००३ रोजीचे क्र.६ धारक मुळ						
कर्ज क्र.४०५टीएलएच६७५८०५९२	भागप्रमाणपत्र						
कार्यालय सेरेब्रम आयटी पार्क, बी२ इमारत	, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४, कर्ज खाते						
क्र.४०५टीएलएच६७५८०५९२ या कार्यालया	ात प्रतिभुत मालमत्ता/तारण मालमत्तेबाबत असलेले उपरोक्त दस्तावेज						
हरवले आहेत आणि सापडलेले नाही. जर व	कोणी व्यक्ती सदर दस्तावेजांसह व्यवहार करीत असल्यास किंवा सदर						
मालमत्तेवर काही दावा किंवा अधिकार असल्यास ते वैध असणार नाहीत. जर कोणा व्यक्तीस दस्तावेज सापडल्यास							
कृपया खालील नमुद केलेल्या पत्त्यावर ७ दिवसात आणुन द्यावे.							
ठिकाण: मुंबई	बजाज हौसिंग फायनान्स लि.चे प्राधिकृत अधिकारी						
दिनांक: १९.१०.२०२३ काय	र्ालय: ७०१, ७वा मजला, बजाज हौसिंग फायनान्स लि., सुमेर प्लाझा,						
	मरोळ मरोशी, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९.						

Sub Broker/ Authorised Person Name	Trade Name	nentioned Sub Broker / Autho A Securities Limited. Exchange Registration Numbers of Sub Broker / Authorised Person	Address of Sub Broker/ Authorised Person
HITESH BIRLA	Hitesh Birla	NSE - AP0291108971 BSE - AP01067301112306 NCDEX - 122692 MCX - 135503	PANCHAVATI CHSL B WING FLAT NO 1501 HIRANANDANI POWAI MUMBAI 400076
Any person hencefort Ltd. shall not be liable are requested to infor it shall be deemed tha <b>kota s</b> eurities Cor No.: +22 43360000, Correspondence Ada (East), Mumbai 4000 NSE, BSE, MSE, M	h dealing with above for any such dealin m Kotak Securities I tit there exists no que ak Securities Limitie mplex, Bandra (E), N Fax No.: +22 671 tress: Infinity IT Par 197. Telephone No: CX & NCDEX), AM L/COSL: IN-IN-DP-6	minrition SB/AP should do so ig. In case of any queries for it.d. within 15 days from the di- ries against the above mentio ad. Registered Office: 27 BW vlumbai 400051. CIN: U9999 32430. Website: www.kotak k, Bidg, No 21, Opp. Film CI 42856825. SEBI Registratio 42856825. SEBI Registratio AFI ARN 0164, PMS INPO0 329-2021. Compliance Office	(P) is no longer associated with us, at their own risk. Kotak Securities the transactions till date, Investors tate of this notification, failing which ned SBIAP. G. C. 27, G. Block, Bandra Kuttie 9MH1994PLC134051, Telephone 0MH1994PLC134051, Telephone 0mW ktolaksecurities.com y Road, A K Vaidya Marg, Malac no. IN.200020137 (Member o 0000258, and Research Analys Details: Mr. Sandeep Gupta Cail

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कुमारी रिटाबेन अलिसभाई रुझारिया या जमीन सर्व्हे क्र.१६३, हिस्सा क्र.२, क्षेत्रफूळ १२ गुंठे तसेच ग्राम पंचायत घर क्र.६०२, क्षेत्र १५० चौ.फु., गाव मान तालुका पालघर, जिल्हा पालघर (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) या जागेच्या कायदेशी मालक आणि ताबेदार आहे आणि १) कुमारी डॉली अलिस रुझारिया, २) श्रीमती मेटील्डा ई. परेरा ऊर्फ कुमारी मेटील्डा एलियास रोझारिया, ३) श्रीमती ख्रिस्तीना जस्टीन डिमेलो अलिस ख्रिस्तीना ऊर्फ रुझारिया (स्वर्गीय श्री. अलिस कायतान रुझारिया यांच्या मुली) आणि श्री. रमाकांत वसंत पाटील, एबीडी डेव्हलपरचे मालक (पुर्वीचे विकासक), निश्चितीपक्षकार ज्यांना या मालमत्तेमध्ये हित आहे (खालील अनुसुचीमध्ये सविस्तरपणे नमुद). माझे अशील अर्थात मे. त्रिशुल एन्टरप्रायझेस भागीदार १) श्री. मनिष एच. छेडा, २) श्री. अर्रावेंद सेनगानी आणि ३) राजन कांतीलाल रामजीयानी यांना वर नमुद पक्षकारांच्या मान्य अटींसह सदर मालमत्ता विकास करण्यासाठी व्यवहा करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, हस्तांतरण, तारण (तत्सम किंवा अन्य प्रकारे) अदलाबदल, वारसाहक, भाडेपट्टा, मालकी हक, वहिवाट, कायदेशीर हक, परवाना, बक्षीस मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा बोजा किंवा अन्य जप्ती स्वरुपात कोणताही टावा आक्षेप , 1 मिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात रजिस्टर्ड पोस्ट एडीने माझ्या खाली नमुद केलेल्या पत्त्यावर त्यांच्या सदर मालमत्तेचे अधिकारबाबत आणि सदर मालमत्ताचे हस्तांतरणाबाबत आक्षेप/दाव्याचे पुष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर मालमत्ता ही अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सर्व अधिभारापासुन मुक्त आहे असे घोषित केले जाईल आणि दावा काही असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

#### मालमत्तेची अनुसुची

जमीन सर्व्हे क्र.१६३, हिस्सा क्र.५, क्षेत्रफळ १२ गुंठे तसेच ग्राम पंचायत घर क्र.६०२, क्षेत्र १५० चौ.फु., गाव मान, तालुका पालघर, जिल्हा पालघर येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. पुर्वेस वा त्या दिशने : श्री. रॉबर्ट मोराईस यांच्या मालकीचे निवासी घर व मालमत्ता; पश्चिमेस वा त्या दिशने : श्री. एफ.एल. पाटील (मोराईस) यांची जमीन; पर्वेस वा त्या दिशेने उत्तरेस वा त्या दिशेने श्री. विक्टर मोराईस यांची जमीन दक्षिणेस वा त्या दिशेने : रस्ता श्री. प्रशांत ए. राणे वकील, उच्च न्यायालय चेंबर: कार्यालय क्र.०२, १ला मजला, इमारत क्र.जी-१, न्यु मिस्कीटा नगर कोहौसोलि., युको बँके समोर, कृष्णा नर्सिंग हॉस्पिटलच्या ठिकाणः मुंबई खाली, हरिशंकर जोशी रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. दिनांक: १९.१०.२०२३

जाहीर सूचना सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती पॅसे लोपेस आणि श्रीमती पियादाद गिरगत

फर्नांडिस या फ्लॅट क्र.५१८ तसेच खाली अनुसुचीत नमुद केलेली मालमत्ता जे म्हाडाकडून यात आले होते त्या जागेचे मालक आहेत रंत वाटपाच्या वेळी श्रीमती पॅसेस लोपेस र उपस्थित नव्हत्या आणि मुंबई सेन्टल रामदर्श को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. मार्फत म्हाडाव सदर **फ्लॅट क्र.५**९८ चा ताबा श्रीमती पियादा गिरगल फर्नांडिस यांच्याकडे टिला आणि सम ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून **श्रीमर्त** वयादाद गिरगल फर्नांडिस यांच्याकडे सद स्लॅटचा ताबा आहे. श्<mark>रीमती पियादाद गिरगल</mark> फर्नांडिस यांचे १७ एप्रिल, २०२१ रोजी निध झाले. त्यांच्या पश्चात १) श्रीमती रिटा ामप्रसाद कुर्मी ऊर्फ रिटा गिरगल फर्नांडिस ?) श्रीमती हेलेन जॉन डि'सुझा ऊर्फ हेलेन गेरगल फर्नांडिस आणि ३) श्रीमती मानसी विनोद कोसाम्बिया ऊर्फ मेरिटा गिरगल फर्नांडिस आहेत आणि सदर फ्लॅट जागेच्य विद्यमान वहिवाटदार आहेत. सदर कायदेशी वारसदारांनी मुंबई सेन्ट्रल रामदर्शन को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लि.कडे सदस्यत्व आगि गप्रमाणपत्र हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे त्र कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुद सद फलॅट क्र.५१८ वर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार, मालर्व हक, न्यास, ताबा, कायदेशीर हक, लिव्ह ॲण्ड लासन्स, करारनामा, परिरक्षा, पारिवारीक व्यवस्थ जप्ती, एमओयु किंवा अन्य इतर प्रकारे कोणताई दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात आक्षेप/दाव्याचे पुष्ठचर्थ दस्तावेज व इत पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ (एकवीस) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय- २१६ दीप लक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., २रा मजला, बी.आय.टी. चाळ क्र.२ समोर, एम.जी. मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे कळवावे. अन्यथा असे दाव किंवा आक्षेप असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्य अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्र लमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशील पढील प्रक्रिया करतील.

वर संदर्भीत अनुसुची (सदर फ्लॅट मालमत्तेची अनुसुची) फ्लॅट क्र.५१८, इमारत क्र.१, मुंबई सेन्ट्रत रामदर्शन कोहौसोलि., केशवराव कदम मार्ग मुंबई-४००००८, क्षेत्रफळ सुमारे १८९ चौ.फु कार्पेट क्षेत्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत १९ ऑक्टोबर, २०२३ सही/-

श्री. दीपक एन. राणे

वकील व कायदेशीर सल्लागार

### नायसा सिक्युरिटीज लिमिटेड

सीआवएन : एल६७१२०एमएच२००७पीएलसी१७५२०८ **नोंद.कार्यालय:** १०२/१०४, शिवम चेंबर्स, एस. व्ही. रोड, गोरेगाव (प), मुंबई-४०००६२ दूर: ०२२ - २६७६ ७४०४, २६७९ १८०२ ई-मेल: naysaa@naysaasecurities.com; वेबसाईट: www.naysaasecurities.com

टपाल मतदानाद्वारे ठराव पास करण्याकरिता सूचना

(कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० नुसार आणि त्याअंतर्गत बनवलेले लागू नियम) येथे सूचना दिली जाते की, कलम १०८ आणि ११० आणि इतर लागू तरतुर्दीच्या अनुषंगाने, जर कंपनी कायदा, २०१३ पैकी कोणताही कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (कोणत्याही वैधानिक बदलांसह) च्या सहवाचिता नियम २२ असेल तर त्याच्या अंमलात असलेला कायदा), सहवाचिता दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वसाधारप परिपत्रक कमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी सर्वसाधारण परिपत्रक क.१७/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि सर्वसाधार परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क. ९/२०२३ सहकार मंत्रालय (एमसीए द्वारे जारी केलेले आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स), सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण ऑन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेशन ४४ व्या लागू तरतुर्दीनुसार मीटिंग्ज (एसएस-२) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले आणि वेळोवेळी कोणतेही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये सध्याच्या काळासाठी पुर्नअधिनियमित केल्यानुसार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ ची टपाल मतदान सूचना १७व्या दिवशी ई-मेलद्वारे पाठविली गेली आहे. ऑक्टोबर, २०२३ पासन नायसा सिक्युरिटीज लिमिटेड (कंपनी) च्या त्या सदस्यांना, ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनी /निबंधक आणि हस्तांतरण् प्रतिनिधी (आरटीए), बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, एनएसडीएल आणि सीडीएसएल द्वारे (कट-ऑफ तारीख) १३ ऑक्टोबर २०२३ रोजी लाभार्थी मालकाची यादी, नोंदणीकृत केली आहे.

एमसीए परिपत्रकांतर्गत परवानगी दिल्याप्रमाणे, कंपनी केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सूचना पाठवत आहे. त्यामुळे टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सूचनेची हार्ड कॉपी आणि भरणा केलेल्या प्रतिसाद लिफाफा (बीआरई) या टपाल मतदानाकरिता भागधारकांना पाठवला जाणार नाही आणि भागधारकांना फक्त रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे त्यांची संमती किंवा असहमत कळवणे आवश्यक आहे.

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. टपाल मतदान सूचनेत दिलेल्या ठरावावर टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या सदस्यांची मंजूरी मिळविण्यासाठी केवळ रिमोट ई-मतदानाद्वारे.

रिमोट ई-व्होटिंग सुविधा गुरुवार, १९ ऑक्टोबर २०२३ रोजी स.९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा.(भाप्रवे) संपेल. तदनंतर रिमोट ई-व्होटिंग पध्दत बिगशेअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडदारे मतदानाकरिता अक्षम केले जाईल

टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता संचालक मंडळाने मेसर्स निशांत जवासा अँड असोसिएटस, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क एफसीएस ६५५७, सीओपी क ६९९७) यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे, सदस्य रीतसर पूर्ण केलेला आणि स्वाक्षरी केलेला टपाल मतदान फॉर्म शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता किंवा त्यापूर्वी तपासणीसांकडे पोहोचला पाहिजे याची नोंद घ्यावी.

तपासणी पूर्ण झाल्यानंतर तपासणीस आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना सादर करेल. त्यानंतर, टपाल मतदानाच निकाल कंपनीच्या अध्यक्षांद्वारे किंवा त्यांच्या अनुपस्थितीत कंपनीच्या अशा अन्य संचालकाद्वारे अधिकृतपणे अधिकृत किंवा कंपनीच्या कंपनी सचिवाद्वारे. ई-वोटिंगच्या समाप्तीच्या दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील. म्हणजे शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ रोजी. बीएसई लिमिटेड (बीएसई) ला कळवल्या जाणाऱ्या निकालांव्यतिरिक्त तपासणीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या www.navsaasecurities.com वेबसाइटवर देखील टाकले जातील आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात देखील उपलब्ध असेल.

सदस्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की टपाल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल: www.naysaasecuritics.com आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर: www.bselimited.com आणि बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवरः ivote@bigshareonline.com.

रिमोट ई-वोटिंगसह टपाल मतदान ज्या प्रक्रियेसाठी आणि पद्धतीने पार पाडायची आहे, जर सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगसह टपाल मतदानाबद्दल काही शंका किंवा समस्या असतील तर सदस्य श्री. सुधीर सिंग, अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव यांच्याशी संपर्क साध शकतात. येथे: navsaa@navsaasecurities.com किंवा भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग यूजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता: ivote@bigshareonline.com च्या डाउनलोड विभागात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५४ २२ वर उपलब्ध आहे. . . . . .

	नायसा सिक्युरिटीज लिमिटेडकरिता
	- सही/-
	सुधीर सिंग
.२०२३	अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव

elease directly or indirectly into the United States or otherwise outside India. All capitalized terms used and not defined herein sha ave the meaning assigned to them in the Letter of Offer dated September 26, 2023 (the "Letter of Offer" or "LOF") filed with the stock xchanges, namely National Stock Exchange of India Limited ("NSE") (the "Stock Exchanges") and the Securities and the Exchange loard of India ("SEBI") for information and dissemination on the SEBI's website pursuant to proviso to Regulation 3 of the SEB

ठिकाण : मुंबई

दिनांक: १७.१०

issue of capital and Disclosure N	equirements) Regulations, 2016 ( SEBHODR Regulations ).
	VARANIUM CLOUD LIMITED
Varanium	Registered Office: Third Floor, Plot No. 244-A RDP 2, CTS 1374/B Vill. Versova SVP Nagar,
	Four Bungalows, Mumbai – 400053, Maharashtra;
	Contact Person: Ms. Hetal Harshal Somani, Company Secretary and Compliance Officer
Cloud Ltd.	Tel: 91 22 2632 5683/ + 91 8976881523   E-mail ID: info@vrnm.com  Website: www.vrnm.com
	Corporate Identity Number: U64200MH2017PLC303172
PROMOTER OF C	OUR COMPANY: MR. HARSHAWARDHAN HANMANT SABALE
NOTICE TO TH	E ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY
FOR PRIVATE CIRCUI ATION TO	THE ELIGIBLE FOULTY SHAREHOLDERS OF VARANIUM CLOUD LIMITED ("OUR COMPANY OR

COMPANY") ONLY ISSUE OF UP TO 40,20,500\* PARTLY PAID UP EQUITY SHARES WITH A FACE VALUE OF RS. 5/- EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF RS. 123/ EACH INCLUDING A SHARE PREMIUM OF RS. 118/ EACH PER RIGHTS EQUITY SHARE ("ISSUE PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT UP TO ₹ 4946.00 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 1(ONE) RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 10 (TEN) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE. THAT IS ON FRIDAY, SEPTEMBER 15, 2023 (THE "RECORD DATE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS 24.6 TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 138. \*Subject to finalization of Basis of Allotment

#Assuming full subscription

FOF

#### **BASIS OF ALLOTMENT**

The Board of Directors of the Company wishes thanks to all the shareholders for their response to the issue, which opened for subscription on Thursday, September 28, 2023 and closed on Friday, October 6, 2023 and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was Friday, September 29, 2023. Out of the total 1618 Applications for 4627200 partly paid up Equity Shares, 166 Applications for 2,16,800 Equity Shares were rejected on the basis of Ground for technical reasons. The total number of valid applications received were 1452 for 4408500 Rights Equity Shares. In accordance with the Letter of Offer and on the Basis of lotment finalized on Friday. October 13, 2023, in consultation with the Registrar to the Issue and NSE Limited for the Issue. The Rights Issue Committee of the Company has allotted 40,20,500 Rights Equity Shares to the successful Applicants on October 13, 2023. All valid applications after technical rejections have been considered for Allotment. 1. Summary of Allotment in various categories is as under:

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शैलेश विश्वनाथ राणे आणि श्रीमती इशा शैलेश राणे (विद्यमान मालक) यांनी खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेबाबत (सदर मालमत्ता) मालक असल्याचे सांगितले आहे, यांच्या अधिकाराची आम्ही चौकशी करीत आहोत.

सदर मालमत्ता श्री. हेमंत वाडिया (मयत) आणि श्रीमती डॉली वाडिया यांच्या संयुक्त मालकीची होती. विद्यमान मालकांनी सदर मालमत्ता श्रीमती डॉली वाडिया, श्री. हेन्री हेमंत वाडिया व कुमारी डेबोराह हेमंत वाडिया यांच्याकडून अनुक्रमांक बीएसआय१-१२२८६/२०२३ अंतर्गत हमी उपनिबंधक वसई-१ यांच्याकडे नोंदणीकृत दिनांक १३.०९.२०२३ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती डॉली वाडिया, श्री. हेन्री हेमंत वाडिया व कुमारी डेबोराह हेमंत वाडिया यांनी सदर मालमत्तेबाबत पर्वीचे मालक असलेले स्वर्गीय श्री. हेमंत वाडिया यांचे कायदेशीर वारसदार व पतिनिधी असल्याचा दावा केला आहे. सदर मालमत्त आमच्या अशिलाच्या नावे वित्तीय सहाय्य घेण्यासाठी तारण ठेवण्याचे नियोजित आहे.

जर कोणी व्यक्तीस मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, तारण, अधिभार, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, करारनामा, हस्तांतर, वहिवाट, उप-वहिवाट, मृत्युपत्र, न्यास, ताबा, मालकीहक बक्षीस, कायदेशीर हक्र, अदलाबदल, परवाना परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज, भत्ते, कोणत्याही न्यायालयाद्वारे वितरीत किंवा मंजुर आदेश, निर्णय किंवा हुकूमनामा, कर, महसूल, वैधानिक प्राधिकरण, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ **(सात)** दिवसांच्या कालावधीत खालील नमुद पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे मुळ दस्तावेजांच्या प्रतींसह लेखी स्वरुपात कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा स्थगित, मुक्त, माघारी घेतले आहेत, त्याग केले आहेत असे समजले जाईल.

#### वर संदर्भीत अनुसुची

फ्लॅट क्र.४०४, क्षेत्रफळ ५६० चौ.फु **(बिल्टअप क्षेत्र),** ४था मजला, बी विंग, झवेरी रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, झवेरी रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सर्व्हे क्र.१२४, हिस्सा क्र.२. ३. गाव दिवाणमान. तालका वसई. जिल्हा पालघर येथील जागेमधील संबंधित अधिकार आणि सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक १८६ ते १९० मधील एकत्रित भागप्रमाणपत्र क्र.३८ असलेले रु.२५०/- सरासरी मुल्याचे रु.५० प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ शेअर्स.

आज दिनांकीत १९ ऑक्टोबर, २०२३

सुचिता शिंदे भागीदार वसमम लिगल

१०६-ए, १ला मजला, विश्वकर्मा नगर, फेज-बिल्डींग नं.५ कोहौसोलि.. बॅंक ऑफ इंडियाच्य वर, अंबाडी रोड, वसई (प.), पालघर-४०१२०२.

दिनांक: १८.१०.२०२३
श्री. पुरषोत्तम सी. बुधरानी
व्यवस्थापकीय विश्वस्त
न्यासाचा नोंदणीकृत पत्ता: २, तळमजला,
भानुदास कोर्ट, १ली पास्ता लेन, कुलाबा,
मुंबई-४००००५.

## एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेड

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९६पीएलसी०९८०५१ **नोंदणीकृत कार्यालय:** आर-५१४, ५वा मजला, रोतुंदा इमारत, बी.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:+९१ ०२२-२२७२२४८८, फॅक्स:+९१ ०२२-२२७२२४८८ ई-मेल:info@spsfinguest.co.in, वेबसाईट:www.spsfinguest.co.in

#### टपाल मतदानाची सचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की कंपनी विशेष/सामान्य ठरावाद्वारे तिच्या सदस्यांची मान्यता मागत आहे.

१. श्री. प्रेमल नितीन श्रॉफ (डीआयएन:०६९८२३२) यांची ३० सप्टेंबर, २०२३ ते २९ सप्टेंबर, २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी स्वतंत्र संचालक म्हणून विशेष ठरावाद्वारे नियुक्ती.

२. कुमारी अल्पा शाह (डीआयएन:0९३८८७८0) यांची कंपनीच्या गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.

कॉर्पोरेट मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक क्र.१४/२०२० चे दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र.९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्या पालन करून, कंपनीने १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी पोस्टल बॅलेट नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवली आहे, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे कंपनीचे सदस्य किंवा १३ ऑक्टोबर, २०२३ रोजी (कट-ऑफ तारीख) डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभदायक मालकांची नोंदणीमध्ये नोंदलेली आहेत. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेली व्यक्ती ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळेल.

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. रिमोट ई-मतदान कालावधी शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) पासून सुरू होतो आणि २० नोव्हेंबर, २०२३ रोजी संध्या.५.००वा. (भाप्रवे) संपतो. त्यानंतर एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल.सभासदांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेला कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारेच होईल.

पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त करण्यासाठी ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाही, ते २० नोव्हेंबर, २०२३ रोजी संध्या.५.००वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी <u>www.evotingnsdl.co.in</u> या लिंकवर क्लिक करून आणि त्यात मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पर्ण करू शकतात.

ई-मतदानाशी संबंधित तपशिलांसाठी, कृपया पोस्टल बॅलेट सूचना पहा. कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही <u>www.evotingnsdl.co.in</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाह शकता. ई-व्होटिंगच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, कृपया श्रीमती पल्लवी महात्रे यांच्याशी evoting@nsdl.co.in वर संपर्क साधा

द्रस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल मतपत्रिका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. उपेंद्र शुक्ला (एफसीएस २७२७), सराव कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

पोस्टल मतदानाचा निकाल २१ नोव्हेंबर, २०२३ रोजी संध्या.५.००वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. स्क्रूटिनायझरच्या अहवालासह हा निकाल बीएसई लि.ला कळवले जाईल आणि कंपनीच्या <u>www.spsfinquest.co.in</u> वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या www.evotingnsdl.co.in या वेबसाइटवर देखील अपलोड केला जाईल.

याद्वारे नोटीस दिली जाते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० नुसार, (अधिनियम) कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २२ आणि इतर लागू तरतुदी, असल्यास, आणि नियम ४४ नुसार सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५, कंपनी पोस्टल बॅलटद्वारे सदस्यांची मान्यता शोधत आहे, ज्यामध्ये सेट केलेल्या ठरावाच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करणे देखील समाविष्ट आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक: १७ ऑक्टोबर, २०२३

मंडळाच्या आदेशान्वये एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेडकरिता गिरीष जाजु व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१०८६२०

Category	No. of Applications	No. of Rights Equity Shares Allotted-against Rights Entitlement	No. of Rights Equity Shares Allotted -Against Additional Applied	Total Rights Equity Shares Allotted			
Eligible Shareholders	1371	1165500	2088000	3253500			
Renouncees	81	234000	533000	767000			
Total 1452 1399500 2621000 4020500							
The break-up of application forms received and rejected from the Shareholders and the Renouncees is as under:							

Category	Gross			Less: Rejections/Partial Amount			Valid		
	Applications	Equity Shares	Amount (₹)	Applications	Equity Shares	Amount (₹)*	Applications	Equity Shares	Amount (₹)
Eligible Equity Shareholders			213540300	166	218700	13450050	1371	3253500	200090250
Renounces	81	1155000	1240988	0	0	0	81	1155000	71032500
TOTAL	1618	4627200	284572800	166	218700	13450050	1452	4408500	271122750

\*Amount includes for partially rejected cases

Information for Allotment / refund / rejection cases: The dispatch of Allotment Advice cum Refund Intimation and reason for rejection, as applicable, to the investors has been completed on Monday, October 16,2023. The Listing Application was filed with NSE on Saturday, October 14, 2023, the Listing Approval was received on Monday, October 16, 2023 from NSE. The credit of Rights Equity Shares to the respective demat accounts of the allottees in respect of Allotment in dematerialized form is completed on Tuesday, 17th October, 2023. For further details, see "Terms of the Issue - Allotment Advice or Refund/ Unblocking of ASBA Accounts on page number 138 of the Letter of Offer. Pursuant to the Listing and Trading Approvals granted/to be granted by NSE, the Rights Equity Shares Allotted in the issue is expected to commence trading on NSE on or about Friday. October 20, 2023, Further, in accordance with the SEBI circular bearing reference - SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020, the request for extinguishment of rights entitlement with NSDL & CDSL is completed on Tuesday, October 17, 2023.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE PARTLY PAID UP EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERIALISED FORM

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: The Letter of Offer has not been filed with SEBI in terms of SEBI (ICDR) Regulations as the size of Issue is less than ₹5000.00 Lakhs. The issuer has prepared the Letter of Offer in accordance with requirement as specified in the regulation and filed the same with the SEBI for information and dissemination on the SEBI's website. The Investors are advised to refer to the full text of the "Disclaimer Clause of SEBI" on page 132 of the Letter of Offer.

DISCLAIMER CLAUSE OF NSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause of NSE" on page 133 of the Letter of Offer

REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED Office No S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400093 Tel No.: 022-62638200/22, Email: rightsissue@bigshareonline.com Investor grievance e-mail: investor@bigshareonline.com	Registered Office: Third Floor, Plot No. 244-A RDP 2, CTS 1374/B Vill. Versova SVP Nagar, Four Bungalows Mumbai- 400053, Maharashtra, India; Tel: +91 22 2632 5683 / + 91 8976881523 E-mail ID: compliance@vrnm.com Website: www.vrnm.com Contact Person: Ms. Hetal Harshal Somani.
Contact Person: Mr. Jibu John Website: www.bigshareonline.com SEBI Registration No: INR000001385 Investors may contact the Registrar or the Company Secretary and Compli	Company Secretary and Compliance Officer CIN: U64200MH2017PLC303172

All grievances relating the ASBA process may be addressed to the Registrar, with a copy to the SCSBs, giving full details such as name, address of the Applicant contact number(s), E-mail address of the sole first holder, folio number or demat account number, number of Rights Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number, and the Designated Branch of the SCSBs where the Application Form or the plain paper applications as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgement.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

	For VARANIUM CLOUD LIMITED On behalf of the Board of Directors
	Sd/-
Date: 18.10.2023	Ms. Hetal Harshal Somani
Place: Mumbai	Company Secretary & Compliance Officer